

सु०. Könnte zu यस् gehören.

याशोधरेय (von यशोधर) m. metron. des Rāhula TRIK. 1,1,12, wo fälschlich यशो० gedruckt ist; ÇKDn. und Wilson haben die richtige Form.

याशोभद्र (von यशोभद्र) m. Bez. des 4ten Tages im Karmamāsa Ind. St. 10, 296.

याष्ट्रीकं (von यष्टि) adj. mit einem Stocks —, mit einer Keule bewaffnet P. 4,4,59. Vop. 7,15. ĀK. 2,8,3,38. H. 771. RĀGA-TAR. 6, 203. 215. 217. 237. f. ई PAT. zu P. 4,1,15.

यास 1) m. = यासास *Alhagi Maurorum Tournef.* AK. 2,4,2,10. RATNAM. 119. Vgl. धन्व०. — 2) f. य्रा eine Drosselart, *Turdus Salica* ÇABDAM. im ÇKDn.

यास्कं (von यास्क) m. patron. gaṇa शिवादि zu P. 4,1,112. N. pr. eines Lehrers, Verfassers des Nirukta, ÇAT. BR. 14,3,5,21.7,3,27. RV. PRĀT. 17,25. MBH. 12,13230. Ind. St. 1,17. 103. 3,396. 8,243. Verz. d. Oxf. H. 113,b,3. 162,b,21. pl. यास्काः Jaska's Nachkommen (fehlerhaft für यास्काः nach P. 2,4,63) PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 60,26. SAṆSK. K. 183, b, 8. f. यास्की und pl. यास्कायः P. 2,4,63, Sch. यास्काः die Schüler Jaska's ebend.

यास्कायनि m. patron. von यास्क P. 4,1,91, Sch.

यास्कायनीय m. pl. die Schüler Jāskājani's ebend.

यास्कीय m. pl. desgl. ebend.

यित्य m. N. pr. eines Mannes RĀGA-TAR. 7,274.

यित्तु (vom desid. von 1. यत्) adj. zu opfern im Begriff stehend MBH. 2,533. 7,2172. 12,4483. 13,3326. RAGH. 13,3.

यिविषु (vom desid. von 2. यु) adj. Jmd (acc.) mit Etwas (instr.) zu bedecken —, zu überschütten im Begriff stehend BHĀṬṬ. 9,35.

यियामु (vom desid. von 1. या) adj. zu gehen —, aufzubrechen —, in's Feld zu ziehen im Begriff stehend MBH. 1,844. 7,697. 8,3386. KĀM. NITIS. 11,21. MĀRK. P. 99,11. VARĀH. BRH. S. 88,23. 93,49. JOGAJĀTRĀ 1,5. योगयात्राम् Spr. 2310. वितस्तातः RĀGA-TAR. 1,163. यमसादनम् MBH. 1,6276. स्वर्णादीपम् KATHĀS. 86,75. तपसे वनम् MĀRK. P. 36,4. 109,38. 42. 119,15. 129,19. 21. यमलोकाय MBH. 7,3002. ब्रह्मलोकाय 5985. तस्त्रयाय KATHĀS. 54,148. मिथिला प्रति R. 1,33,15 (34,13 GORR.). प्रियं प्रति KATHĀS. 71,107. भीष्मम् auf Bhīshma loszugehen beabsichtigend MBH. 6,3761. कृतैरियामुभिः im Begriff stehend davonzufliegen MĀRK. 76,4. यियासवः प्राणाः RĀGA-TAR. 4,230.

1. यु pronom. Stamm der 2ten Person in den Formen: 1) du. युर्वम् nom. RV. 1,13,6. 93,5. 112,3. 117,13. 119,10. ÇAT. BR. 1,6,2,13. युर्वाम् acc. RV. 1,109,5. 7,83,1. nom. und acc. in der klassischen Sprache; युर्व्याम् RV. 1,108,2. 109,2. 117,25. युर्व्याम् 109,4. 8,5,3. 26,16 und in der klass. Spr.; युर्वत् RV. 1,109,4. युर्वाम् 112,2. 117,13. 119,3. 5. 7,72,2. युर्व्याम् ÇAT. BR. 1,6,2,13. 18 und in der klass. Spr.; vgl. युव-हेवत्य, युवदिक, युवधित, युवयु, युवाकु, युवादत्, युवानीत, युवायु, युवायुज्, युवावत्. — 2) pl. युर्वम् RV. 1,13,2. 86,9. 4,41,5. त्वं मे गुरुः = युर्वं मे गुरुवः KĀC. zu P. 1,2,59. युर्वाम् RV. 8,7,6. युर्वाम् (falscher) acc. pl. f. VS. 11,47, wofür युर्वाम् TS.; युर्वाम्भिस्, युर्वाम्यम् RV. 1,88,3. युर्वाम् 7,60,10. 95,5. युर्वाम्त्सु R. 7,8,7. युर्वाम्कम् RV. 1,39,2. 110,7. युर्वाम्कमेकः AIT. BR. 2,6. ÇAT. BR. 11,3,4,12. öfters mit Elision des Endconsonanten: युर्वाम्क्रीति RV. 7,89,9. युर्वाम्किकः ÇAT. BR. 3,2,1,39. 5,

VI. Theil.

2,2,15. युर्वाम्, युर्वम् loc. (angeblich nom. P. 7,1,39, Sch.) RV. 8,47,8. 37,19.; vgl. युर्वदीय, युर्वयत्, युर्व्याक, युर्व्यादत्, युर्व्यानीत, युर्व्यावत्, युर्व्येषित, युर्व्येत; am Anf. eines comp. युर्व्यत् in der klass. Sprache gaṇa सर्वादौ zu P. 1,1,27. AK. 3,6,8,46.

2. यु, यौति DHĀTUP. 24,23 (मिथ्रणे und ऋमिथ्रणे; vgl. 3. यु). P. 7,3, 89, Sch. युनौति, युनोति DHĀTUP. 31,9 (बन्धने). erhält den Bindevocal इ KĀR. 1. 9 aus SIDDH. K. zu P. 7,2,10. Vop. 8,60. युयविय P. 6,4,126, Sch. यविता Vop. 9,11. युत्वा P. 7,2,11, Sch. In der klassischen Sprache haben wir keine Form des verbi finiti angetroffen; in der älteren Sprache erscheinen folgende Formen: यौमि, युर्वते, युवासे, युर्वस्व, युववत्, युते, युवते 3 pl., युताम् 3. sg., (नियुयोतम्, युर्ववत्, युर्वते, युवितौ fut.; (नियुय, partic. युत्. 1) anziehen, anspannen; anbinden, festhalten: योक्तुं युते TBa. 3,3,2,3. युत्वा हि त्वं रथाम्हा युवस्व पोष्या वसो RV. 8,26,20. वायो शतं कुरीषीं युवस्व पोष्याणाम् 4,48,5. कदा धियो न नियुते युवासे 6,33,3. वडिशयुतं पिशितम् befestigt an Spr. 36. — 2) an sich ziehen, in Besitz nehmen, in die Gewalt bekommen: योषा वा इयं वाग्यदेनं न युविता weil sie ihn nicht an sich ziehen — d. h. nicht an sich herankommen lassen will ÇAT. BR. 3,2,1,22. स यमो देवानामिन्द्रियं वीर्यमयुवत TS. 2,1,4,3. 2,2,2. 6,6,2,3. यद्वै ज्ञात इदं सर्वमयुवत तस्माद्यविष्ठः ÇAT. BR. 7,5,2,38. सर्वाः सपत्नानामोषधीर्युति 3,6,1,10. 1,7,2,25. fg. 8,4,2,11. 13,6,1,9. संवत्सरमेव धातृव्यायुवते KĀṬH. 36,2. तं त्वां यौमि ब्रह्मणा दिव्य देव festhalten AV. 2,2,1. चन्द्रमी युतामगतस्य पन्थाम् K. zwingt ihn auf den Weg der Nimmerwiederkehr 11,10,16. — 3) Jmd in die Gewalt geben: चन्द्रं रयिं चन्द्रं चन्द्रभिर्गृणति युवस्व RV. 6,6,7. — 4) verbinden, vermengen: युर्वं यौते: NIR. 4,24. युत् hinzugefügt SÜRJAS. 8,1. verbunden, vereinigt TRIK. 3,2,1. H. an. 2,488. MED. t. 48. पाणिर्निकृ-ञ्जः प्रसृतस्ती युतावञ्जलिः AK. 2,6,2,36. H. 596. ०ज्ञानु 436. यौतकं यु-तयोर्दियम् ehelich Verbundene 320. in Conjunction stehend mit: रौकि-णीयुतः शशी VARĀH. BRH. S. 24,12. 36. सूर्यः सौम्ययुतो वोलितो ऽपि वा 40,13. 42,14. 69,4. राकया वानुमत्या वा मासतीणि युतान्यपि BUĀG. P. 7,14,22. verbunden mit, vermehrt um (d. i. wozu hinzugefügt worden ist), versehen mit, im Besitz seiend von SÜRJAS. 1,67. युता मासैर्मधुश्रुतादि-भिर्गतिः 48. लब्ध० 2,59,3,23. 9,5,10,2. VARĀH. BRH. S. 8,20. 33,6. 10. 13. चतुर्युता विंशतिः vierundzwanzig 38,17. 23. 81,32. षड्भिकपञ्चद्वियुतः शककालस्तस्य राज्यस्य so v. a. 2526 Jahre vor der Çaka-Aera 13,3 (= RĀGA-TAR. 1,56). BHĀSHĀP. 31. दिव्यै रत्नमयैर्वृत्तैः पालयुष्पप्रैर्दयुता (सभा) versehen mit MBH. 2,354. 3,2402. तेजसा यशसा लक्ष्म्या स्थित्या च परया युता (वैदर्भी) 2410. 12004. वृष्टयुष्पन्नैर्युता (नगरी) R. 1,5,14. BHĀṬṬ. 1,7. स्वपत्न्या युतः सर्वैः स दृशे वाणिक् so v. a. der Kaufmann mit seiner Frau KATHĀS. 13,176. धातृभ्यां दनुमयुतः mit seinen beiden Brüdern und mit Han. BUĀG. P. 9,10,32. पयः शकृता युतम् VARĀH. BRH. S. 50,25. 31,5. गुणैरपरैर्दुतम् (सलिलम्) 34,122. 36,20. 27. मुदा (könnte auch मुद् + घ्रायुत sein) MBH. 3,6061. 7226. स्नायु० M. 6,76. मधु० Suçā. 2,162,13. ऋ० R. Einl. राष्ट्राणि धनधान्ययुतानि 1,1,90. गोयुतानूप 2,49,10. मालां पत्रोत्पलयुतम् zusammengefügt aus, bestehend aus 3, 32,26. फलानि घृतकाण्डयुतानि mit LA. (III) 59,4. शाल्यवर्नं सवृतं पयो-द्वियुतम् Spr. 2833. AK. 2,6,2,34. VARĀH. BRH. S. 12,16. 20,6. 30,21. 30. 46. 32. 48. 31. 53. 68. 125. घ्रायुतकृस्त beschmiert mit 33,19. स्वे-

9*